



Shri Shivaji Education Society Amravati's
Shri Shivaji Science & Arts College
Chikhli, Dist. Buldana- 443201(MS).



Department of Physics

Report on

- 1) **Title of the Activity:** District Level Innovative Science Model Making Competition for Undergraduate Students.
- 2) **Date:** 07/05/2022 [SATURDAY]
- 3) **Notice:** A leaflet of the Competition distributed through WhatsApp group.
- 4) **Chief Guest/Recourse Person/Jury Members:**
 1. Prof. Yogesh Wayal, Assistant Professor, Department of Chemistry, D. M. Burugule College, Shegaon.
 2. Dr. Milind Gaikwad. Assistant Professor, Department of Zoology, Late D. K.Banmeru College, Lonar
 3. Dr. Supriya Gedam, Shri. Pundlik Maharaj Mahavidyalaya, Nandura.
- 5) **Convenor:** Mr. N. B. Thakre
- 6) **Co-ordinator:** Dr. Pallavi B. Nalle
- 7) **Members:** Dr. V. B. Huse Dr. P. P. Padghan Dr. D. N. Bhoyar
- 8) **No of Participants:** 47 Students
- 9) **The Practice/Activity:**

Department of Physics, & IQAC of Shri Shivaji Science College Chikhli, organized District Level Innovative Science Model Making Competition for U.G. students on dated 07/05/2022 Saturday.

Welcome address of program was given by In-charge Principal Dr. D. B. Bobade, in his communication he emphasized on the today's need of science and technology which is very useful for human being. Inaugural speech was given by IQAC coordinator Dr. V. U. Pochhi. Introductory speech was given by program convener Prof. N. B. Thakare. After this competition is open for observer and students.

Result:

PRIZE					
Sr. No.	Category	Model Name	Name of College	Prize	Name of Student
01.	FIRST PRIZE	Automatic Irrigation Systembased on Solar	D. M. Burungale Mahavidyalaya, Shegaon.	1500/- (In Cash) Memento Certificate	1. Hariom Gavand
					2. Jayddep Sawale
					3. Akash Nane
02.	SECOND PRIZE	Aquaphonics	D. K. Banmeru Mahavidyalaya, Lonar.	1000/- (In Cash) Memento Certificate	1. Mohan Bhivande
					2. Tanuja Katkar
					3. Shruti Jaulkar
					4. Ankita Muke
					5. Harshada Sarkate
03.	THIRD PRIZE	Li-Fi Technology	Shri. Shivaji Science & Arts College, Chikhli.	500 /- (In Cash) Memento Certificate	1. Bhushan Kale
					2. Sachin Surushe
CONSTELLATION PRIZE					
01.	FIRST PRIZE	Four Stroke Engine	Shri. Pundalik Maharaj Mahavidyalaya, Nandura.	Certificate	1. Afifa Saher
02.	SECOND PRIZE	Traffic Light System	D. K. Banmeru Mahavidyalaya, Lonar.	Certificate	1. Sanjivani Mane 2. Sneha Shegaonkar
03.	THIRD PRIZE	Optical Box	Shri. Shivaji Science & Arts College, Chikhli.	Certificate	1. Rutuja Dyaje
					2. Pooja Todekar

Certificate of participation distributed to all participant students. In valedictory program Jury members and students gives their remark about competition. Prizes are distributed to winner students. At the last session Program was conclude through Principal address. Vote of thanks proposed by Dr. D. N. Bhoyar. Program was over with national anthem.

10) Evidence of Success:

i) Photographs





ii) YouTube Link: <https://youtu.be/11km39A6qF0>

iii) Newspaper Cuttings

देशोन्नती

श्री शिवाजी महाविद्यालयात जिल्हास्तरीय विज्ञान मॉडेल मेकींग स्पर्धा

देशोन्नती वृत्तसंकलन...

चिखली

■ संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संचलित, श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखली येथील भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने ७ मे शनिवार रोजी पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण विज्ञान मॉडेल मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाच्या निवृत्त प्रा. कु. योगिनी सुरडकर यांच्या प्रयोजनातून ही स्पर्धा घेण्यात आली होती. कार्यक्रमाला प्रा. डॉ. डी. बी. बोबडे, समन्वयक प्रा. डॉ. वनिता गु. पोची, विज्ञानशाखेचे प्रमुख प्रा. डॉ. जे. जे. जाधव, प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. एम. टी. निकम, संयोजक प्रा. एन. बी. ठाकरे, समन्वयक प्रा. डॉ. पल्लवी नल्ले, सदस्य प्रा. डॉ. पडघन, प्रा. डॉ. भोयर हे होते. तसेच तांत्रिक सहाय्यक बाहेकर, इ. एल. जाधव हे होते. विविध

महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील एकूण ४७ पदवीधर विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केली होती. मॉडेल मेकिंग स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून एकूण २१ मॉडेलचा समावेश होता. स्पर्धेसाठी प्रा. डॉ. मिलिंद गायकवाड, प्रा. योगेश वायाळ व प्रा. डॉ. सुप्रिया गेडाम यांनी परीक्षक म्हणून

जबाबदारी पार पाडली. प्रथम क्रमांक हा ऑटोमॅटिक इरिगेशन सिस्टिम बेस्ड ऑन सोलर (डि. एम. बुरुंगले महाविद्यालय शेगाव) हरिओम गावडे, जयदीप सावळे, आकाश नाने यांना प्राप्त तर द्वितीय क्रमांक एक्वाफोनिक्स (डि. के. बनमर महाविद्यालय लोणार) मोहन भिवंडे, तनुजा काटकर, श्रुती जाऊळकर, अंकिता मुके, हर्षदा सरकर यांना प्राप्त, तृतीय क्रमांक लाय फाय टेक्नॉलॉजी (श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखली) भूषण काळे, सचिन सुरेश यांना प्राप्त तसेच उत्तेजनाथ श्रेणी मधून प्रथम क्रमांक हा ४ स्ट्रोक एजिन (श्री. पुंडलिक महाराज महाविद्यालय नांदुरा) अफ्रीफा सहेर यांना प्राप्त झाले. द्वितीय क्रमांक ट्रॅफिक लाइट सिस्टिम (डि. एम. बुरुंगले महाविद्यालय शेगाव) संजीवनी माने, सैदा शेगावकर यांना प्राप्त झाले तर तृतीय क्रमांक ऑप्टिकल बॉक्स (श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखली) ऋतुजा दायजे, पूजा तोडेकर यांना प्राप्त झाले. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. (ता.प्र.)

Deshonnati Edition
May 11, 2022 Page No. 3
Powered by : eTelefo.com

GST IN-27AJXP02200125
9423722509
8308200203

शुविधा
सुटींग शर्टिंग
RAYMOND डेज़रचे अधिकृत विक्रेते OCM
Rita Taylor / Alvin D. Siyaram's
विक्रय : डि.पी.जेड, चिखली

शेतकऱ्यांच्या हक्कांचे विचारपीठ.....

दैनिक किसान सभा

मानव संपादक : गुलाबराव खेडेकर
मुख्य संपादक : संजयकुमार खेडेकर
कार्यकारी संपादक : गजानन खेडेकर

Postal Reg.No. BLD/131/2018-2020
RNB Reg No. MAHAR/2015/63437

kisansabha2015@gmail.com

वर्ष ८ वे अंक ७३ वा मंगळवार १० मे २०२२ पृष्ठ : ४ किंमत २ रुपये

शिष्यवृत्तीचे १०५८ अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित
अर्ज निकाली काढण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

बुलढाणा/जिमाका : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तसेच बहुजन कल्याण, इतर मागास विभागांमार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रजातीतील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण, परिशाद्वृत्त या योजनांचा लाभ देण्यात येतो. सदर योजने अंतर्गत महाविद्यालयीन प्रणालीवर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन केलेले अर्ज महाविद्यालय स्तरावर पाठविले जातात. महाविद्यालयाने त्यांच्या स्तरावर प्राप्त अर्जांची तपासणी करून शिष्यवृत्तीकरिता पात्र अर्ज या कार्यालयास पाठविणे आवश्यक आहे. तसेच वृत्ती असलेले अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगिंमला परत करणे आवश्यक आहे. मात्र वारंवार सुचना देुनही बुलढाणा जिल्ह्यातील १०५८ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावरच प्रलंबित आहेत.

त्यामुळे प्रलंबित अर्ज असलेल्या महाविद्यालयांनी अनु जाती प्रजातीच्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज तपासणी करून पात्र अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बुलढाणा यांच्या लॉगिंमला तात्काळ पाठविण्यात यावे व वृत्ती असलेले अर्ज वृत्तीची पुर्ततेकरिता (उर्वरीत पान नं.२ वर...)

श्री.शिवाजी महाविद्यालय येथे जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण विज्ञान मॉडेल मेकिंग स्पर्धा संपन्न

चिखली / प्रतिनीधी : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संघटिका, श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखली येथील भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक ०७ मे २०२२ (शनिवार) रोजी पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण विज्ञान मॉडेल मेकिंग (अांतराखीय / बहुविद्याशाखीय) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्री.शिवाजी शिक्षण संस्था अमरावती येे अध्यक्ष हर्षचर्जन देशमुख व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ओमराज देशमुख यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाच्या निवृत्त प्रा. कु. योगिनी सुरडकर यांच्या प्रयोजनातून ही स्पर्धा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक व तांत्रिक प्रतिभेला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या प्रतिभेबद्दल अभिमानाची भावना निर्माण करण्याकरिता एक अभिनव व्यासपीठ सुरू करणे हा या स्पर्धेमागचा हेतू होता. ही स्पर्धा भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाला प्रा. डॉ. डी. बी. बोडे, IQAC समन्वयक प्रा. डॉ. वनिता यु. पोचडी, विज्ञानशास्त्रेचे प्रमुख प्रा. डॉ. जे. जे. जाधव, प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. एम.टी. निक्म, संयोजक प्रा. एम.बी. ठाकुर, समन्वयक प्रा. डॉ. पांडवी नई, सदस्य प्रा. डॉ. पी. पी. पडघम, प्रा. डॉ. डी. एन. भोयर हे होते तसेच तांत्रिक सहाय्यक श्री. ए. बी. बाळेकर, श्री. ड. एल. जाधव हे होते. विविध समन्वयक प्रा. डॉ. वनिता यु.

(उर्वरीत पान नं.२ वर...)

विद्यार्थ्यांचे ध्येय नेहमी उच्च असावे : राहुल बोड्रे

चिखली/प्रतिनीधी : दिनांक ८ मे रोजी चिखलीचे माजी आमदार राहुल बोड्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनुराचा अभियांत्रिकी





11) Feedback & Action Taken:


Feedback Link: <https://forms.gle/jQG8GGXz38JyVSH69>

The overall feedback of the participants about webinar the as follows,


1. How do you rate the relevancy of the theme of the Innovative Science Model Making Competition?




2. How do you find content of this Competition?



3. How do you rate the quality of the Innovative Science Model Making Competition?



4. How relevant and helpful do you think it would be for your life?



Feedbacks are collected from participants on relevancy of the theme, content of competition, quality of the competition, relevancy of competition for life. By analyzing all the feedback necessary improvement will be implemented in the District Level Innovative Science Model Making Competition for U.G. Students which is conducted by department of Physics every year.

12) Outcomes:

1. Participated students enhanced their skills such as selection of theme for competition, communication method, way of presentation etc.
2. After participation, students build up their confidence level.
3. Students got new ideas which are beneficial for their future studies.
4. Students got platform from where they can share their scientific ideas and views.